

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Fax: 022-26598237/38 **BSE Limited**

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, PJ Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Fax: 022-22723121/1278

Company Code: PVRINOX/532689

Ref.: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015")

Sub.: Publication in newspaper regarding Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publications dated 15th May, 2024, in "Business Standard" Newspaper (English) and "Loksatta" Newspaper (Marathi) Maharashtra edition, regarding Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024.

Kindly take the same on record.

Yours faithfully For PVR INOX Limited

Mukesh Kumar SVP - Company Secretary & Compliance Officer

Encl: A/a



Calling all future leaders!

Dive into real-world business challenge and stand a chance to win big.



Case Study

Gig workforce vs Formal employment: What's the future?

Entires close today!

Rewards







- Top 3 winners to be featured on BSmart Platform
- · Certificate to all eligible participants

For more information, write to campus.talk@bsmail.in Follow us on 🔊 bit.ly/bsmartchannel




Meet the Winners April Case Study











business-standard.com



Radico Khaitan Limited

(Regulation 47 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

Extract of Audited Financial Results (Standalone and Consolidated)

for the Quarter and Vear ended March 31, 2024

	for the Quarter and Year ended March 31, 2024 (₹ In lakhs Except EPS)											
Г		Particulars	Standalone				Consolidated					
	SI. No.		Quarter ended 31.03.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 31.03.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
	1.	Total income from Operations	3,89,687.36	4,11,606.47	3,37,672.64	15,49,274.94	12,75,330.49	3,89,687.36	4,11,606.47	3,37,674.09	15,49,274.94	12,75,331.94
	2.	Net Profit (before Tax and Exceptional items)	7,653.40	9,816.03	5,137.48	34,202.85	27,478.29	7,367.33	9,946.55	5,676.39	34,846.28	29,071.67
	3.	Net Profit before Tax (after Exceptional items)	7,653.40	9,816.03	5,137.48	34,202.85	27,478.29	7,367.33	9,946.55	5,676.39	34,846.28	29,071.67
	4.	Net Profit after Tax (after Exceptional items)	5,678.84	7,384.85	3,726.03	25,575.95	20,442.17	5,391.26	7,515.37	4,264.52	26,217.46	22,035.13
	5.	Total Comprehensive Income for the period	5,911.86	7,338.08	3,647.83	25,668.66	20,255.46	5,625.01	7,466.69	4,176.62	26,305.16	21,838.64
	6.	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 2/- per share)	2,674.31	2,674.15	2,673.48	2,674.31	2,673.48	2,674.31	2,674.15	2,673.48	2,674.31	2,673.48
	7.	Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-		2,35,062.68	2,12,527.78				2,41,287.52	2,18,116.05
	8.	Earning per Equity Share on net profit after tax (fully paid up equity share of Rs.2/- each)										
		(a) Basic	4.25	5.52	2.79		15.29	4.03	5.62	3.19	19.61	16.48
		(b) Diluted	4.25	5.52	2.79	19.13	15.29	4.03	5.62	3.19	19.61	16.48
	M		•									

- an unmodified opinion on financial results.

 2 The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Discolosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results is available on the website of the Company, BSE Limited and National Set Exchange of India Limited Le, www. would. available with www.sheridiac.command www.sheridiac.command www.sheridiac.command www.sheridiac.command www.sheridiac.command plures between audited figures in respect of the full financial year and published years to date reviewed Signites up to the first quarter of years ended March 31, 2023 and March 31, 2023.

 1 The Sbard of Directors of the Company recommended a Divident of 15% is. In 83. 3.00 per oquity share of face value of Rs. 2.00 each amounting to Rs. 4,011.47 talks for the approval of the Sharbedoies at the ensuing Annual General Methics.

 1 This Statement has been repeated in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies AC, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

New Delhi May 14, 2024





















SCRIPTING BLOCKBUST ONSCREE **OFF-SCREEN**

PVRINOX

112 CITIES 360 CINEMAS

PVR INOX LIMITED, (Formerly known as PVR Limited), Regd. Office: 7th Floor Lotus Grandeu Veera Desai Road Opposite Gundecha Symphony, Andheri (WJ Mumbai 400053, India

rate Office: Block A, 4th Floor, Building No.9, DLF Cyber City, Phase-III, Gurugram-122002, Haryana, India

mas.com. W: www.pvrcinemas.com. CIN: L74899MH1995PLC387971

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in millions, except per share data)

		STANDALONE				CONSOLIDATED			
		3 months ended		Year ended		3 months ended		Year ended	
S.No.	Particulars	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.202
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited
1	Total Income from operations	12,432	11,232	60,485	36,360	13,055	11,649	62,637	38,297
2	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,805)	(2,015)	(482)	(1,962)	(1,752)	(1,992)	[439]	[1,982]
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(1,805)	(2,123)	(482)	(2,070)	[1,752]	(2,100)	[439]	[2,090]
4	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,341)	(3,357)	(357)	(3,330)	(1,297)	(3,340)	(327)	[3,364]
5	Total comprehensive income/(expense) [comprising Net Profit/ (Loss) (after tax) and Other Comprehensive Income/(expense) [after tax]]	(1,340)	(3,354)	(360)	(3,324)	(1,288)	(3,326)	(315)	[3,337]
6	Paid-up equity share capital (face value of Rs.10 each)	981	980	981	980	981	980	981	980
7	Paid-up value of Non-Convertible Debentures	-	-		-		-	-	
8	Other equity including Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at			72,428	72,529			72,254	72,322
9	Earnings per share on net profit/ (loss) after tax (fully paid up equity share of Rs.10 each)								
	(a) Basic Earnings Per share	(13.68)	(51.72)	(3.64)	(51.26)	(13.21)	(51.31)	(3.26)	(51.59)
	(b) Diluted Earnings Per share	(13.59)	(51.72)	(3.62)	(51.26)	[13.12]	(51.31)	(3.24)	(51.59
10	Securities Premium Account	86,090	85,842	86,090	85,842	86,090	85,842	86,090	85,842
11	Net Worth	73,409	73,509	73,409	73,509	73,232	73,295	73,232	73,295
12	Outstanding Redeemable Preference Shares	-		-		-	-	-	-
13	Debt Equity Ratio	0.23	0.24	0.23	0.24	0.23	0.24	0.23	0.24
14	Capital redemption reserve/debenture redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
15	Debt Service Coverage Ratio	2.22	2.42	4.04	1.86	2.27	2.45	4.08	1.88
16	Interest Service Coverage Ratio	7.01	7.11	11.20	7.97	7.16	7.25	11.30	8.06

Notes to the Statement of audited Financial results for the quarter and year ended March 31, 2024:

Place: Gurguram Date: May 14, 2024

- The above is an extract of the detailed format of quarter and year ended March 31, 2024 audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results are available on BSE Ltd website (URL: www.benidia.com) and on the Company's website (URL: www.benidia.com) and one of the Company's website (URL: www.benidia.com) and one of the Company's website (URL: www.benidia.com) and one of the Company's website (URL: www.benidia.com) and the Compa https://www.pvrcinemas.com).
- 2. The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at 1s meeting held on May 14, 2024. The Statutory Auditors of PVR INDIX Limited (Internety known as PVR Limited) ("the Company") have cerired out audit of the above infancial results pursuant to Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Required Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFUFFAC/62/2016 dated July 05, 2016 (herein after referred to as "the Listing Regulations, 2015") and have issued an unmodified audit report.
- Disclosure pursuant to Regulation 52(4) of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on BSE and Company's website.

For and on behalf of the Board of Directors of **PVR INOX Limited**

Ajay Kumar Bijli MANAGING DIRECTOR



कारमधील हवा कर्करोगास कारणीभूत

वॉशिंग्टनः एन्व्हार्नोंटल सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासामध्ये बंदिस्त कारमधील हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आहे. वॉशिंग्टन-आधारित सायन्स जर्नलच्या संशोधकांना वैयक्तिक वाहनांमधील हवेत कर्करोगास कारणीभत संभाव्य रसायनांची (कार्सिनोजेन्स) धोकादायक उच्च पातळी आढळली.

रसायनांच्या गटावर या अभ्यासात लक्ष केंद्रित केले गेले. हे रसायन सामान्यतः वाहनाचे सीट, कुशन आणि पॅडिंगमध्ये ज्वालारोधक म्हणून वापरले जातात. या रसायनांत, ज्यामध्ये 'टीसीआयपीपी'चा समावेश आढळून आला असून चाचणी केलेल्या तब्बल ९९ टक्के वाहनांमध्ये 'टीसीआयपीपी' आढळून आले. चिंतेची बाब म्हणजे 'टीसीआयपीपी' कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याच्या कारणाने सध्या यू.एस. नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्रामद्वारे त्याची तपासणी केली जात आहे.

ज्वालारोधक, 'टीडीसीआयपीपी आणि 'टीसीईपी'चे लक्षणीय स्तर देखील आढळले, दोन्ही कार्सिनोजेन्स म्हणून वर्गीकृत आहेत. या प्रदूषकांच्या दीर्घकालीन संपर्कात, विशेषतः मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असलेल्या भागात किंवा गॅरेजसारख्या बंदिस्त जागेत, फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर धोका वाढतो. एस्बेस्टोस आणखी एक कार्सिनोजेन, ब्रेक लाइनिंग आणि क्लच फेसिंगमध्ये देखील वापरला जात होता. त्यामुळे जुन्या वाहनांवर काम करणाऱ्या मेकॅनिक आणि इतरांना कर्करोगाचा जास्त धोका होता.



मुंबईत १०२५ महाकाय फलक

सर्वाधिक फलक अंधेरी, वांब्रे, ग्रॅन्टरोडमध्ये, १७९ बेकायदा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत एकूण १०२५ महाकाय जाहिरात फलक असून त्यापैकी सर्वाधिक फलक अंधेरी. जोगेश्वरी पश्चिम भागात आहेत. तर तब्बल १७९ फलक रेल्वेच्या हद्दीत असून या फलकांसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबईत कोणाच्याही मालकीची जागा असली तरी जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागते. पालिकेच्या अधिनियमानुसार ही परवानगी बंधनकारक आहे. मुंबईत रेल्वे, बेस्ट, बीपीटी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी या प्राधिकरणांच्या हद्दीत असे जाहिरात फलक उभे

, ,	
एकूण जाहिरात फलक	१०२५
प्रकाशमान फलक	५७३
प्रकाशमान नसलेले जा	हिरात
फलक	375

आहेत. मात्र त्यापैकी रेल्वे वगळता प्राधिकरणांच्या हद्दीतील फलकांसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतील तब्बल १७९ जाहिरात फलकांसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनानेच जाहीर केले आहे. रेल्वेच्या हद्दीतील फलकांना परवानगीची आवश्यकता नाही, त्यांना रेल्वेचा कायदा लागू होतो, अशी भूमिका

रेल्वे प्रशासन घेत असते. त्यामुळे

गेली अनेक वर्षे हा वाद सुरू आहे. मुंबईतील एकूण जाहिरात फलकांपैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात असून त्यांची संख्या १३४ इतकी आहे. त्या खालोखाल ताडदेव, ग्रॅन्टरोड परिसरात १३१, वांद्रे, खार पश्चिममध्ये १२९ अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये १२२ जाहिरात फलक आहेत. तर रेल्वेच्या हद्दीतील सर्वाधिक जाहिरात फलक हे वडाळा, शिवडी परिसराचा समावेश

असलेल्या एफ उत्तरमध्ये आहेत. जाहिरात फलकांचे खांब रेल्वेच्या हद्दीत असले तरी त्याचा जाहिरातीचा वरचा अवजड लोखंडी भाग रस्त्यावर येतो. त्यामुळे फलक कोसळल्यास पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मृतांची संख्या १४वर; बचावकार्य सुरुच

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: येथील घाटकोपर परिसरात सोमवारी महाकाय लोखंडी जाहिरात फलक कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे. या दुर्घटनेत ७५ जण जखमी झाले असून त्यापैकी ४४ जणांवर अद्याप विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. हा फलक अनिधकृत असल्याचे उघड झाल्यानंतर पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा जाहिरात फलक मालकाविरोधात गुन्हा दाखल

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळ असलेला हा फलक सोमवारी संध्याकाळी अचानक कोसळला. मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडल्याने जिमनीवर आदळून झालेल्या दुर्घटनेच्या ध्वनीचित्रफिती काही मिनिटांतच समाजमाध्यमांवर फिरू लागल्या. पाऊस असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावरच हा महाकाय फलक कोसळल्यामुळे त्याखाली अनेक जण गाडले गेले. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेले मदतकार्य मंगळवारी दिवसभर सुरू होते. फलक कापण्याचे काम अद्याप सुरू झाले नसून हे काम बुधवारी पूर्ण होईल असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला. या फलकाखाली आणखी काही जण दबल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू आहे. रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असन तेथेच जाहिरात फलक उभारण्यात आला होता. हा फलक अनिधकृत असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर फलक उभारणाऱ्या भावेश भिंडे याच्यासह अन्य काही जणांविरूद्ध पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ ७ च्या पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड दिली. मंगळवारी एनडीआरएफ, अग्निशमन आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू होते. फलक बाजूला करण्यासाठी रात्रीच मोठ्या क्रेन आणण्यात आल्या होत्या.



'प्लास्मा कटर' चा वापर

पडलेला महाकाय फलक हटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. जवळच पेट्रोल पंप असल्यामुळे पडलेला फलक कापण्यावर मर्यादा येत आहेत. फलक कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करता येत नाही. त्यामुळे जलवाहिन्या कापण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रॉलिक कटर किंवा प्लाइमा कटर घटनास्थळी मागवण्यात आले आहे. प्लाइमा कटरमध्ये ठिणगी उडत नाही.

तीन महाकाय फलक हटवण्याची कारवाई

मुंबई : घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील दुर्घटनास्थळी आणखी तीन महाकाय जाहिरात फलक असून तेही हटवण्याची कारवाई मुंबई महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. जाहिराती फलकावरील जाहिराती हटवण्याचे काम पूर्ण झाले असून या फलकाचे बांधकाम हटवण्याचे काम बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. हे फलक हटवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही असे लोहमार्ग पोलिसांनी पालिका प्रशासनाने कळवले आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आणखी तीन महाकाय जाहिरात फलक आहेत. हे फलक बेकायदा असून हे फलक काढून टाकावे अशी नोटीस पालिका प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांना दिली होती. मात्र हे फलक हटवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामुग्री



चालकाचा पळ

जाहिरात फलक पडल्यानंतर जवळच असलेल्या पेट्रोल पंप चालकानेही पळ काढला होता. त्यामुळे या पेट्रोल पंपावर नक्की किती पेट्रोल आहे, भूमिगत टाकीत पेट्रोल आहे का याची माहिती तत्काळ मिळू शकली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने बीपीसीएलच्या मुख्य वितरकाला बोलावून ही माहिती घेतली व त्यानंतर बचावकार्याला सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपल्याकडे नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी पालिका प्रशासनाला कळवले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे फलक हटवण्याची जबाबदारी घेतली असून

मंगळवारपासूनच या कामाला सुरूवात झाली आहे. हे काम बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्वनी जोशी यांनी दिली.

मृतांची नावे

१) भरत वसंत राठोड - २५ २) चंद्रमणी खारपालू प्रजापती -४५ ३) दिनेशकुमार जैस्वाल -४४ ४) मोहम्मद अक्रम - ४८ ५) बसीर अहमद अली हनीफ शेख - ६० ६) दिलीप कुमार पासवान - ३० ७) पुर्णेश बाळकृष्ण जाधव - ५० ८) सतीश बहादुर सिंग - ५१ ९) फहीम खलील खान - २० १०) सूरज महेश चव्हाण - १९ ९१) धनेश मास्टर चव्हाण - ४८ १२) हंसनाथ रामजी गृप्ता - ६८ १३) सचिन राकेश कुमार यादव - २३ १४) राजकुमार दास-२०

अडीच लाखांची मदत - लोढा

घाटकोपर दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या नागरिकांना अडीच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी केली. यावेळी त्यांनी विशेष बाब म्हणून किरकोळ जखमींना ५० हजार रुपये, ६० टक्क्यांपर्यंत अपंगत्व आलेल्यांना ७५ हजार रुपये आणि ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

भावेश भिंडेवर यापूर्वीही गुन्हे

मुंबई : घाटकोपर येथील फलक कोसळल्या प्रकरणातील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (५१) याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल आहे. तसेच महापालिकेच्या परवानगी शिवाय फलक लावल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स कायद्याअंतर्गत म्हणजेच धनादेश न वठल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खटले दाखल आहेत. पंतनगर पोलिसांनी जाहिरात फलक पड्न मृत्यू झाल्याप्रकरणी भिंडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



CAMPUS: 16th KM NH-30, Pilibhit Road, Near Rithora, Bareilly (U.P.) India

Mob. No.- 8949355737, 9690000100 | Website: www.rajshree.ac.in

SCRIPTING BLOCKBUSTER storzes a n aOFF-SCREEN

PVRINOX

1748 SCREENS 112 CITIES 360 CINEMAS

PVR INOX LIMITED, (Formerly known as PVR Limited), Regd. Office: 7th Floor Lotus Grandeur Building, Veera Desai Road Opposite Gundecha Symphony, Andheri (W) Mumbai 400053, India.

Corporate Office: Block A, 4th Floor, Building No.9, DLF Cyber City, Phase-III, Gurugram-122002, Haryana, India. E: Investorrelations@pvrcinemas.com. W: www.pvrcinemas.com. CIN: L74899MH1995PLC387971

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in millions, except per share data)

		STANDALONE				CONSOLIDATED			
		3 months ended Year ended			nded	3 month	s ended	Year ended	
S.No.	Particulars	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.202
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from operations	12,432	11,232	60,485	36,360	13,055	11,649	62,637	38,297
2	Net Profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,805)	(2,015)	(482)	(1,962)	(1,752)	(1,992)	(439)	(1,982)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(1,805)	(2,123)	(482)	(2,070)	(1,752)	(2,100)	(439)	(2,090)
4	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,341)	(3,357)	(357)	(3,330)	(1,297)	(3,340)	(327)	(3,364)
5	Total comprehensive income/(expense) [comprising Net Profit/ (Loss) (after tax) and Other Comprehensive Income/(expense) [after tax]]	(1,340)	(3,354)	(360)	(3,324)	(1,288)	(3,326)	(315)	(3,337)
6	Paid-up equity share capital (face value of Rs.10 each)	981	980	981	980	981	980	981	980
7	Paid-up value of Non-Convertible Debentures	-	-	-	-	-	-	-	-
8	Other equity including Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at			72,428	72,529			72,254	72,322
9	Earnings per share on net profit/ (loss) after tax (fully paid up equity share of Rs.10 each)								
	(a) Basic Earnings Per share	(13.68)	(51.72)	(3.64)	(51.26)	(13.21)	(51.31)	(3.26)	(51.59)
	(b) Diluted Earnings Per share	(13.59)	(51.72)	(3.62)	(51.26)	(13.12)	(51.31)	(3.24)	(51.59)
10	Securities Premium Account	86,090	85,842	86,090	85,842	86,090	85,842	86,090	85,842
11	Net Worth	73,409	73,509	73,409	73,509	73,232	73,295	73,232	73,295
12	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	1	-	-	-	-
13	Debt Equity Ratio	0.23	0.24	0.23	0.24	0.23	0.24	0.23	0.24
14	Capital redemption reserve/debenture redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
15	Debt Service Coverage Ratio	2.22	2.42	4.04	1.86	2.27	2.45	4.08	1.88
16	Interest Service Coverage Ratio	7.01	7.11	11.20	7.97	7.16	7.25	11.30	8.06

Notes to the Statement of audited Financial results for the quarter and year ended March 31, 2024 :

- 1. The above is an extract of the detailed format of quarter and year ended March 31, 2024 audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results are available on BSE Ltd website (URL: www.nseindia.com), National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the Company's website (URL: https://www.pvrcinemas.com).
- 2. The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 14, 2024. The Statutory Auditors of PVR INOX Limited (formerly known as PVR Limited) ("the Company") have carried out audit of the above financial results pursuant to Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 05, 2016 (herein after referred to as "the Listing Regulations, 2015") and have issued an unmodified audit report.
- 3. Disclosure pursuant to Regulation 52(4) of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on BSE and Company's website.

For and on behalf of the Board of Directors of **PVR INOX Limited**

sd/-

Ajay Kumar Bijli MANAGING DIRECTOR

Place: Gurguram Date: May 14, 2024